

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१०  
(सीपीटीपी-१०) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-२०२२ द्वारे  
तहसिलदार पदाकरिता शिफारस प्राप्त झालेल्या  
उमेदवारांना प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप  
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन आदेश, क्र. ससेनि-२०२४/प्र.क्र.१९७/ई-३  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक:- २१ जुलै, २०२५

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.टिआरएन-२०१३/प्र.क्र.८४/१३/१२-अ,  
दि.२०.०१.२०१४  
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.टिआरएन-०५१४/प्र.क्र.७/१४/१८-ब,  
दि.२२.०४.२०१५  
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टिआरएन-१११४/प्र.क्र.८३/१४/१८-ब,  
दि.०३.११.२०१४  
४) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टिआरएन-०८१४/प्र.क्र.६४/१४/१८-ब,  
दि.११.११.२०१४  
५) कार्यालयीन आदेश, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टिआरएन-११२४/प्र.क्र.७५/प्रशि-२,  
दि.२१.०२.२०२५ व दि.१२.०३.२०२५  
६) उप महासंचालक तथा संचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे  
यांचे दि.०४.०३.२०२५ व दि.१७.०३.२०२५ रोजीचे कार्यालयीन आदेश.  
७) शासन आदेश, समक्रमांक, दि.२६.०३.२०२५  
८) उप महासंचालक तथा संचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे  
यांचे दि.०३.०३.२०२५ रोजीचे पत्र.  
९) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र.टिआरएन-११२५/प्र.क्र.३६/प्रशि-२, दि.०८.०७.२०२५

### **शासन आदेश:-**

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-२०२२ द्वारे  
शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना सीपीटीपी-१० या तुकडीमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  
त्यानुषंगाने, सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन क्र.५ येथील आदेशान्वये एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण  
कार्यक्रम अंतर्गत सीपीटीपी-१० या तुकडीमध्ये तहसिलदार संवर्गातील २५ उमेदवारांना दि.०२.०४.२०२५  
पासून दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

२. उप महासंचालक तथा संचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे यांच्या संदर्भ  
क्र.६ येथील आदेशानुसार एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सीपीटीपी-१० या तुकडीमधील  
२५ उमेदवारांपैकी सूट देण्यात आलेल्या तहसिलदार संवर्गातील १२ परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना संदर्भ क्र.७  
येथील शासन आदेशान्वये खातेनिहाय जिल्हा संलग्नता या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप  
करण्यात आलेला आहे.

३. संचालक, सीपीटीपी, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे यांनी दि.०३.०३.२०२५ रोजीच्या पत्रासोबत एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१० (सीपीटीपी-१०) या तुकडीचे अंदाजित वेळापत्रक तयार केले आहे. सदरहू वेळापत्रकात नमूद केल्यानुसार एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१० (सीपीटीपी-१०) या तुकडीतील तहसिलदार संवर्गातील २५ उमेदवारांपैकी जिल्हा संलग्नता या टप्प्यातील प्रशिक्षण बाकी असलेले १३ परिवीक्षाधीन तहसिलदार यांना दि.२४.०७.२०२५ पासून खातेनिहाय जिल्हा संलग्नता या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप करणे आवश्यक आहे.

४. त्यानुषंगाने एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सीपीटीपी-१० या तुकडीमध्ये तहसिलदार संवर्गातील उर्वरित १३ परिवीक्षाधीन तहसिलदार व सीपीटीपी-१० या तुकडीसोबत प्रशिक्षण पूर्ण करित असलेले सीपीटीपी-७ मधील श्री.संदिप पाटील असे एकूण १४ परिवीक्षाधीन तहसिलदार यांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे जिल्हा वाटप करण्यात येत आहे.

अ. क्र.	परिवीक्षाधीन तहसिलदाराचे नाव	परिवीक्षाधीन अधिकारी		प्रशिक्षणासाठी जिल्हा	
		स्वजिल्हा	विभाग	प्रस्तावित जिल्हा	विभाग
१.	श्री. प्रमोद लक्ष्मण खामत	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	बुलढाणा	अमरावती
२.	श्री. धैर्यशील सुधीर गवळी	पुणे	पुणे	धाराशिव	छत्रपती संभाजीनगर
३.	श्री. नृसिंह मुकुंद निंबेकर	यवतमाळ	अमरावती	गोंदिया	नागपूर
४.	श्री. विजय बालाजीराव पवार	नांदेड	छत्रपती संभाजीनगर	यवतमाळ	अमरावती
५.	श्री. सागर नामदेव वाघमारे	पुणे	पुणे	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
६.	श्री. नेमाजी श्रीराम देवणे	नांदेड	छत्रपती संभाजीनगर	गडचिरोली	नागपूर
७.	श्री. अभ्यराज सिद्धाराम नंजुडे	सोलापूर	पुणे	नांदेड	छत्रपती संभाजीनगर
८.	श्रीम. रेखा खांडेराव निकम	कोल्हापूर	पुणे	नागपूर	नागपूर
९.	श्रीम. सोनाली राजेंद्र तेतगुरे	रायगड	कोकण	नागपूर	नागपूर
१०.	श्री. विश्वजीत अशोकराव खंदारे	हिंगोली	छत्रपती संभाजीनगर	अकोला	अमरावती
११.	श्री. विशाल श्रीरामजी वाघमारे	अमरावती	अमरावती	वर्धा	नागपूर
१२.	श्री. रोहित दुर्गादास शैलकांदे	पुणे	पुणे	चंद्रपूर	नागपूर
१३.	श्री. भरत किसन गंगावणे (दिव्यांग)	ठाणे	ठाणे	परभणी	छत्रपती संभाजीनगर
१४.	श्री. संदिप गोविंदराव पाटील	कोल्हापूर	पुणे	लातूर	छत्रपती संभाजीनगर

५. एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सीपीटीपी-१० या तुकडीमधील पूर्वपृष्ठावर नमूद तहसिलदार संवर्गातील परिवीक्षाधीन उमेदवारांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हा वाटप करण्यात येत आहे :

(१) उपरोक्त परिवीक्षाधीन तहसिलदार यांना विविध विभागांतर्गत खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षण व स्वतंत्र कार्यभार प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात संबंधित जिल्हाधिकारी यांनी परिवीक्षाधीन तहसिलदार यांचा दि.२४.०७.२०२५ पासून प्रशिक्षण कार्यक्रम तात्काळ तयार करावा व त्याची प्रत परिवीक्षाधीन तहसिलदार यांना उपलब्ध करून द्यावी.

(२) परिवीक्षाधीन तहसिलदार यांनी दैनंदिन रोजनिशी दररोज न चुकता ई-मेलद्वारे संबंधित जिल्ह्यातील निवासी उप जिल्हाधिकारी व संपर्क/ समन्वय अधिकारी, उपायुक्त (महसूल) यांना सादर करावी.

(३) विभागाचे नोडल अधिकारी व प्रशिक्षण संस्थांचे संपर्क अधिकारी यांनी प्रशिक्षणार्थीवर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवावे. तसेच, प्रशिक्षणार्थीवर प्रत्येक महिन्यात केलेल्या कामकाजाचे मूल्यमापन व अनुभवाच्या आधारावर मासिक अहवाल घ्यावा व सदर अहवालाचे मूल्यमापन करावे. प्रत्येक महिन्यास याचा अहवाल प्रमाणित करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावा.

(४) परिवीक्षाधीन तहसिलदार यांच्या दैनंदिन उपस्थिती/ अनुपस्थिती/ वर्तन इ. बाबत संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी समन्वय अधिकारी, उपायुक्त (महसूल) यांना अहवाल सादर करावा.

(५) प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थीने गैरवर्तन केल्याचे अथवा प्रशिक्षण पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा घटना त्वरित संबंधित जिल्हाधिकारी यांनी समन्वय अधिकारी, उपायुक्त (महसूल) / विभागाचे नोडल अधिकारी व प्रशिक्षण संस्थांचे संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून देण्यात याव्यात. या संबंधित अहवाल समन्वय अधिकारी उपायुक्त (महसूल) यांनी शासनाच्या महसूल व वन विभाग व सामान्य प्रशासन विभागास सादर करावा.

(६) परिवीक्षाधीन तहसिलदार यांना प्रशिक्षणासाठी वाटप केलेल्या विभागातील विभागीय आयुक्त यांच्या आस्थापनेवर अधिसंख्य पदे निर्माण करण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थींना वाटप केलेल्या विभागातील परिवीक्षाधीन तहसिलदार यांचे वेतन व भत्ते संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत अदा करण्यात येतील.

(७) खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणा-या परीक्षा प्रशिक्षणार्थींनी विहित मुदतीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच, प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

(८) विभागीय प्रशिक्षणाच्या टप्प्यांमध्ये परिवीक्षाधीन तहसिलदारांचे मुल्यमापन करण्यासाठी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र टीआरएन-१११४/ प्र.क्र.८४/२८-ब, दि.२२.०४.२०१५ मधील निर्देशानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी समन्वय अधिकारी उपायुक्त (महसूल) यांची राहिल.

(९) शासन आदेश, महसूल व वन विभाग, क्र.संकीर्ण-०४१५/प्र.क्र.१२२/ई-२, दि.१५.०९.२०१५ नुसार परिवीक्षाधीन तहसिलदार यांना वाटप केलेल्या विभागातील समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार समन्वय अधिकारी उपायुक्त (महसूल) यांनी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी.

(१०) परिवीक्षाधीन तहसिलदारांना केवळ प्रशिक्षणासाठीच जिल्हा वाटप करण्यात येत आहे.

(११) परिवीक्षाधीन तहसिलदार यांनी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षणासाठी वाटप केलेल्या जिल्ह्यात दि.२४.०७.२०२५ पासून रुजू व्हावे व तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा.

(१२) सदर जिल्हा संलग्नता ही सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२१.०२.२०२५ रोजीच्या आदेशामधील परिच्छेद ३ येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहिल. तसेच, सदर उमेदवारांनी उप महासंचालक तथा संचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे यांच्या दि.०४.०३.२०२५ व दि.१७.०३.२०२५ रोजीच्या आदेशासोबत जोडलेल्या विवरणपत्रात नमूद केलेल्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२५०७२११८३२३९४४१९ असा आहे. हे शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( प्रशांत सपकळ )  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- २) महासंचालक, यशदा, पुणे.
- ३) सर्व विभागीय आयुक्त.
- ४) सर्व संबंधित जिल्हाधिकारी.
- ५) सह सचिव (सीपीटीपी), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ६) संबंधित प्रशिक्षणार्थी.

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- २) मा. उप मुख्यमंत्री (नगरविकास/गृहनिर्माण) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

- ३) मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ४) मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ५) अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ६) प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- ७) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- ८) संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- ९) संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- १०) सह सचिव (ई-३) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ११) निवडनस्ती (ई-३).